



October 14, 2019

<p>The Manager, Listing Department, BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Tower, Dalal Street, Mumbai 400 001 Tel No.: 22721233 Fax No.: 22723719/22723121/22722037 BSE Scrip Code: 540776</p>	<p>The Manager, Listing Department, The National Stock Exchange of India Ltd., Exchange Plaza, 5 Floor, Plot C/1, G Block, Bandra - Kurla Complex, Bandra (E), Mumbai 400 051 Tel No.: 2659 8235 Fax No.: 26598237 NSE Symbol: 5PAISA</p>
---	--

Dear Sir/Madam,

Sub: - Submission of newspaper notices of the Board Meeting of the Company

Pursuant to Regulation 30 read with Part A of Schedule III of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we forward herewith copies of the notice published in the newspapers (Free Press Journal and Nav Shakti) on October 12, 2019, informing the public that the Board of Directors will, inter alia, consider and approve the standalone and consolidated unaudited financial results of the Company for the quarter and half year ended September 30, 2019 and any other business, if any, at its Meeting to be held on Monday, October 21, 2019 in Mumbai.

The same have been enclosed herewith.

Kindly take the same on record and acknowledge.

Thanking You,

Yours faithfully,

For Spaisa Capital Limited

Roshan Dave

Company Secretary

Email ID: csteam@5paisa.com

Encl: as above



Spaisa Capital Limited

Corporate Identity Number: L67190MH2007PLC289249

Corporate Office/Regd. Office: Spaisa Capital Limited, Sun Infotech Park, Road No. 16V, Plot No. B-23, Wagle Estate, Thane 400604.

Tel: +91 22 41035000 • E-mail: support@5paisa.com • Website: www.5paisa.com

PUBLIC NOTICE

Name of the Company: **TATA CHEMICALS LTD**
 Regd. Office Address : Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai, 400 001.

Notice is hereby given that the Certificated Shares for the under mentioned equity shares of the company TATA CHEMICAL LTD have been misplaced and the holders of the said Equity shares have applied to the Company to issue duplicate share certificates.

Any person who has a claim in respect of the said Shares should lodge the same with the Company at its Registered office within 21 days from this date else the Company will proceed to issue duplicate Certificates to the aforesaid applicants without any further intimation.

Folio no	Name of Joint Shareholder's	Certificate No.	Distinctive Nos. From To	No. of Shares
C180021785	1. BHAVEN YOGESHCHANDRA SHAH	8500161092	20187226 - 20187235	10
	2. KETAN YOGESHCHANDRA SHAH	8700514498-8700514501	117977006-117977045	40
	3. NAYABEN YOGESHCHANDRA SHAH	C200289250	272424625 - 272424734	10

Place : BHARUCH, Date : 12/10/2019

Bank of Baroda

POSESSION NOTICE (For Immovable Property)
 [See rule 8(1)]

Whereas The undersigned being the Authorised Officer of the Bank of Baroda under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 03.08.2019 calling upon the borrower Shri Jigar Shailesh Shah S/o Mr. Shailesh Shah and Mrs. Jayshree Shailesh Shah W/o Mr. Shailesh Shah to repay the amount mentioned in the notice being Rs.4,71,15,244.89 (Rupees Four Crores Seventy One Lakhs Fifteen Thousand Two Hundred Forty Four and Paise Eighty Nine only) within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub section (4) of Section 13 of Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 on this 09th day of October of the year 2019.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of Baroda for an amount of Rs.4,71,15,244.89 (Rupees Four Crores Seventy One Lakhs Fifteen Thousand Two Hundred Forty Four and Paise Eighty Nine only) and interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immovable Property:
 All that part and parcel of the property consisting of Flat No: 406 & 406A, 4th Floor, of the building known as "Radhe Vallabh CHS Ltd, (Earlier known as Modi Chambers), in Survey No: 1632 (part), situated at French Bridge Corner, Opera House, Girgaon, Mumbai 400 004 within the registration Sub-district Mumbai 5 and District Mumbai.

Bounded:
 On the North by: Ashray Building On the East by: Vihar Coffee House
 On the South by: Royal Opera House On the West by: LIC Building/ Girgaon Chowpatty

Date: 09-10-2019
 Place: Mumbai

Sd/-
 Authorised Officer,
 Bank of Baroda, Gamdevi Branch,

JANASEVA SAHAKARI BANK (BORIVLI) LTD.
 HO: "Nanddham", L. T. Road, Borivli (W), Mumbai-400 092.

PUBLIC NOTICE

FOR SALE THROUGH PUBLIC AUCTION OF UNDER NOTED PROPERTIES

Pursuant to taking possession of the Secured Asset by the Authorised officer of Janaseva Sahakari Bank (Borivli) Ltd. under the provisions of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with the Security Interest (Enforcement) Rules, 2002 and the undersigned, being the Authorised officer (AO) of Janaseva Sahakari Bank (Borivli) Ltd., invites participation / applications from prospective bidders for purchase of Secured Asset (Immovable property) as stated herein under:

Name of the Borrower & owner of the Property, A/c No.	Loan Outstanding as on 30.09.2019	Date of Demand Notice & possession	Reserve Price & EMD amt. (Rs.)	Description of Property
M/s. Suhas Textiles Corporation (Prop. Mr. Hemant R. Randive) (Borrower) & Mr. Hemant R. Randive & Mrs. Smita H. Randive & Mrs. Beena D. Randive (Owners of the mortgaged property)	Rs.8,82,15,085.26 + cost of proceedings +future interest @20%p.a.	04/07/2018	Rs. 1,44,00,000/- (Reserve Price) And Rs. 14,40,000/- (EMD)	Flat No.112, adms about 1070 sq. ft. (Built up area), C/Wing, First Floor, National Park View II, at Raheja Estate, Borivli (East), Mumbai - 400066. (Owned by Mr. Hemant R. Randive & Mrs. Smita H. Randive).
Loan A/c No- 1/164/06		17/07/2019		Flat No.5B/402, adms 410 sq. ft. built up area, in the building known as Essbee Geetajay CO HSG Soc.Ltd., Situated at Saibaba Nagar, Borivli, West, Mumbai 400092 (Owned by Mrs. Beena Deepak Randive).
Loan A/c No- T.L.-547/115 O/D-533/33	Rs. 9,38,57,385.68 + cost of proceedings +future interest @20%p.a.	20/04/2019	Rs. 35,00,000/- (Reserve Price) And Rs. 3,50,000/- (EMD)	Flat No.112, adms about 1070 sq. ft. (Built up area), C/Wing, First Floor, National Park View II, at Raheja Estate, Borivli (East), Mumbai - 400066. (Owned by Mr. Hemant R. Randive & Mrs. Smita H. Randive).

Important Dates:

Sale of Tender Application Form: From 14th October, 2019 to 13th November, 2019 between 11.00 a.m. To 5.00 p.m. (Except Sundays and Holidays)

Date of Inspection: 21st October, 2019 to 22nd November, 2019 between 11.00 a.m. to 4.00 p.m. (Except Sundays and Holidays) With Prior Appointment of undersigned

Last Date of submission of Bid along with EMD: Wednesday 13th November, 2019 before 05:00 p.m

Date & Time of Auction (Flat No. 112): Thursday 14th November, 2019, at 12:00 noon Onwards

Date & Time of Auction (Flat No. 5B/402): Thursday 14th November, 2019, at 03:00 pm Onwards

Venue of Auction: Registered Office : Nand Dham Bldg., Ground Floor, L. T. Road, Borivli (West), Mumbai-400 092.

Terms and Conditions :-

- There are two different Tender applications forms for the two different properties mentioned above. Interested bidder can submit his/her tender for any of the above property or both the properties.
- The interested bidders shall submit their Bids along with Tender applications form of Rs.11%/- (non-refundable), EMD & KYC documents (PAN Card/ Passport & Aadhaar Card) to the Authorised Officer of Janaseva Sahakari Bank (Borivli) Ltd at Girraj Apt, Dr.D.G.Palkar Marg, Borivli (West), Mumbai-400092 as mentioned herein above.
- The amount of EMD is to be paid by Demand Draft, Pay order favoring Janaseva Sahakari Bank (Borivli) Ltd, payable at Mumbai. No interest will be paid on Earnest Money Deposit (EMD).
- The properties proposed to be sold is on "As is where is basis", All statutory liabilities / taxes/ maintenance charges/ electricity/ water charges, etc., outstanding as on date known to the Bank till date would be borne by the successful bidders. Bank does not take any responsibility about the unknown / undisclosed charges / claims.
- For detailed procedure, terms and conditions of the Public Auction process, intending bidders may arrange to obtain Tender Document from Janaseva Sahakari Bank (Borivli) Ltd., Administrative Office: Girraj Apt, Dr.D.G.Palkar Marg, Borivli (West), Mumbai- 92, as mentioned hereinabove.
- This is also a 30 days "STATUTORY NOTICE" under Securitisation and Reconstruction of Financial Assets & Enforcement of security Interest Act, 2002 & Rules made there under for sale of the mortgaged property viz. situated at (1) Flat No.112, adms about 1070 sq. ft. (Built up area), C/Wing, First Floor, National Park View II, at Raheja Estate, Borivli (East), Mumbai - 400066, in the C.T.S. No.519,559,559/1, to 559/12, 560 & 562 of Village : Kanheri, Taluka : Borivli, M.S.D. (Owned by Mr. Hemant R. Randive & Mrs. Smita H. Randive) (2) Flat No.5B/402, admeasuring 410 sq. ft. built up area, in the building known as Essbee Geetajay Co-Operative Housing Society Ltd., Situated at Saibaba Nagar, Borivli West, Mumbai 400092, having Society Regd. No. BOM/HSG/5475/1978, in the Survey No. 108 (pt), 109 (pt), 112 (pt), of Village Kandivali, Taluka Borivli, M.S.D. (Owned by Mrs. Beena Deepak Randive).
- The bid to be submitted shall be above Reserve Price with one minimum bid increment and bidders shall improve their further offers in multiples of Rs. 25,000/- (for Flat No.112) and Rs. 10,000/- (for flat no. 5B/402).
- The highest and successful bidder whose bid may be accepted by the undersigned shall deposit 25% of the Bid amount (including EMD deposited before Bid) of highest sale price by Demand Draft or Pay Order or through Electronic Mode to and drawn in favor of JANASEVA SAHAKARI BANK (BORIVLI) LIMITED, payable at Mumbai, with the Bank within three days from the date of completion of Auction.
- In default of payment within the period mentioned in Para 8 above, the EMD shall be forfeited without any notice.
- After deposit of 25% amount of the Bid amount i.e. highest sale price the Bidder shall have to pay remaining amount i.e. 75% of Bid amount i.e. highest sale price on or before the 30th/ thirtyth day from the deposit of 25% of the amount of the sale price with the Bank.
- In default of payment within the period mentioned in Para 10 above, the deposit shall be forfeited and the defaulting purchaser shall forfeit all claims to the property or properties to any part of the sum for which it may be subsequently paid. In such event, the second highest bidder will be invited for sale of the property (secured asset) and will be declared as the successful bidder
- The undersigned has the absolute right and discretion to accept or reject any bid or adjourn / postpone the sale, modify any term and condition of the sale without prior notice and assigning any reasons whatsoever.
- The sale is subject to the conditions prescribed in the SARFAESI ACT 2002 and the Rules made thereon and the conditions mentioned above.
- In case of any enquiries regarding the Auction, interested parties may contact undersigned (T) 022- 28338012/13/17, between 10.30 am to 6.00 pm.

Date : 10.10.2019
 Place : Mumbai
 Sd/-
 Authorised Officer
 Janaseva Sahakari Bank (Borivli) Ltd.

Union Bank of India

POSESSION NOTICE

Whereas, The undersigned being the Authorised Officer of the Bank of Baroda under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 01-07-2019 calling upon the Borrower M/s. J P Traders & its proprietor Mr. Sajid Abdul Jaiil Ansari, Room No 32, 2nd Floor, New Aya Khan Bldg, Manland Road, Agripada, Opp Irelal Church, Farey Market, Mumbai, to repay the amount mentioned in the notice being Rs.20,63,062.00 (Rupees Twenty lakh sixty three thousand sixty two only) within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/under sub section (4) of Section 13 of the said Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 on this 10th day of October of the year 2019.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Bank of Baroda for an amount of Rs.20,63,062.00 (Rupees Twenty lakh sixty three thousand sixty two only) and interest thereon.

The borrower's attention is invited to sub-section (8) of Section 13 in respect of time available to redeem the secured assets.

Description of the Immovable Property:
 All that part and parcel of the property consisting of Flat No-301, 3rd Floor, Life Space Premier, Plot No 58, Sector 19, Ulwe, Taluka Panvel, Dist Raigad, Navi Mumbai 410206. Bounded: On the North by: Plot No 35 On the South by: b/y 11.0 mtrs wide road On the East by: Plot No 59 On the West by: Plot No 57 (Mr. K S Muradlihan Nair) Assistant General Manager Authorised Officer (Bank of Baroda)

Ref No: CHE/AGM/KSM/ /2019-20 Date: 10-10-2019 Place: Ulwe

ANNEXURE 3

POSESSION NOTICE

Surucha Mundapat Residency, Ground Floor, Near Pinto Travels, Gokhivare, Vasai (East) - 401 208. Tel: 02502464808. Email: gokhivare@unionbankofindia.com

Ref: R0WW/CRLD:15108:2019 Date: 10.05.2019 Place: Gokhivare

To MR. MURUGAN SHUNMUGAVEL, (MURUGAN TOURS & TRAVELS), Flat No. 16, Vijay Height Building, Near St. Josephs School, Fatherwadi, Vasai East, Dist. Palghar-401208.

Sir/Madam, SUB: Enforcement of Security Interest Action Notice - In connection with the credit facilities enjoyed by you with us - Classified as NPA

We have to inform you that your account no. 613806170000004 has been classified as NPA account AS ON 30.04.2019 pursuant to your default in making repayment of dues/installment/interest. As on date a sum of Rs.408803/- (Rupees Four Lakh Eight Hundred Eight Hundred Three Only) is outstanding in your account/accounts as shown below

Nature of facility	Amount Due
Term Loan(LCV)	Rs.408803/-

Total amount: Rs. 04,08,803.00 (Rupees Four Lakhs Eight Thousand Eight Hundred and Three Only)

In spite of our repeated demands you have not paid any amount towards the amount outstanding in your account/accounts/you have not discharged your liabilities.

We do hereby call upon you in terms of section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, to pay a sum of Rs.408803/- together with interest at the rate of 11.10 % p.a. with monthly rests as per the terms and conditions of loan documents executed by you and discharge your liabilities in full within 60 days from the date of receipt of this notice, failing which, we shall be constrained to enforce the following securities created by you in favour of the bank by exercising any or all of the rights given under the said Act.

DESCRIPTION OF THE SECURED ASSETS:
 1. Hyundai Xcent CRDI S Sleek Silver (Reg. No. MH48 F 4153)

I please note that if you fail to remit the dues within 60 days and if Bank exercises all its rights under this Act and if the dues are not fully satisfied with the sale proceeds of the secured assets, we shall be constrained to take appropriate legal action against you in a court of law/Debt Recovery Tribunal for recovery of the balance amount from you.

2) As per sec. 13 (13) of the Act, on receipt of this notice you are restrained from disposing of or dealing with the above securities except in the usual course of business without the consent of the Bank. Please note any violation of this section entails serious consequences.

3) Your kind attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the SARFAESI in respect of time available, to redeem the secured assets.

Yours faithfully,
 Authorised Signatory
 UNION BANK OF INDIA

STATE BANK OF INDIA

POSESSION NOTICE (For Immovable property)

Whereas The undersigned being the Authorised officer of the State Bank of India under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act-2002 (Ord. of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice Dt. 06.12.2018 calling upon the borrower Shri Anil Anant Jawale and Smt Ashwini Anil Jawale to repay the amount mentioned in the notice being Rs. 9,65,813/- (Rupees Nine lacs sixty five thousand eight hundred and thirteen only) +interest within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower and the guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/guarantor and the public in general that the undersigned has taken physical possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under Section 13(4) of the said Act read with Rule 8&9 of the said rules on this 9th Day of Oct of the year 2019.

The borrower/guarantor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the State Bank of India for an amount of Rs. 9,65,813/- (Nine lacs sixty five thousand eight hundred and thirteen only) and interest thereon.

1.Description of Immovable property
 All that part and parcel of the property consisting of Flat No 101, A Wing, Shree Samarth Nagar Sankul, First Floor, S No 67/10/2 and 67/8B, At Grampanchayat Kapsal, Taluka Chiplun, District Ratnagiri - 415 605 In the name of Sh Anil Anant Jawale and Smt Ashwini Anil Jawale

Date: 09/10/2019
 Place: MUMBAI
 Authorised Officer
 (State Bank of India)

PUNJAB & SIND BANK
 (A Govt. Of India Undertaking)

Asset Recovery Branch :- Amrapali Shopping Centre, Vaikunthdas Mehta Marg, JVPD Scheme, Juhu, Mumbai-400 049 • Ph. No. (022) 2612 89 77 & 2610 89 78

PUBLIC NOTICE

WILFUL DEFAULTER

Name of the Account :- M/s. Gitanjali Gems Ltd., Name of the Director :- Shri. Mehul Choksi Details of the guarantor :- Shri. Mehul Choksi S/o. Shri. Chinu Bhai Choksi Amount Outstanding :- ₹ 44.68 crores + Int. w.e.f. 23.10.2018

It is hereby notified to Public at large that M/s. Gitanjali Gems Ltd., (Including Gitanjali Export Ltd. now Merged with Gitanjali Gems Ltd.), has availed loan to the tune of ₹ 44.50 crores from the Bank. Mr Mehul Choksi is a guarantor and legal heir to Shri. Guniyal Choksi in the above account. Due to default in repayment, the account has been declared as NPA on 31.03.2018 and above named Guarantor (who is also a director of the borrower company) has been declared as "Wilful Defaulter" by the Bank on 17.09.2019.

Being a guarantor, Mr. Mehul Choksi is liable to pay to the Bank ₹ 44.68 crores alongwith further interest thereon w.e.f 23.10.2018 and other costs/monies for which bank has initiated recovery proceedings against him. Public at large is requested to take a note of the above and not to deal with the assets of these persons and also to inform the details of assets of these persons/transactions made by them, etc., to the Bank so as to enable us to recover the public money.

Date : 11.10.2019
 Place : Mumbai
 Branch Manager
 For Punjab & Sind Bank

STATE BANK OF INDIA

POSESSION NOTICE (For Immovable property)

Whereas The undersigned being the Authorised officer of the State Bank of India under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act-2002 (Ord. of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice Dt. 06.12.2018 calling upon the borrower Shri Anil Anant Jawale and Smt Ashwini Anil Jawale to repay the amount mentioned in the notice being Rs. 9,65,813/- (Rupees Nine lacs sixty five thousand eight hundred and thirteen only) +interest within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower and the guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/guarantor and the public in general that the undersigned has taken physical possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under Section 13(4) of the said Act read with Rule 8&9 of the said rules on this 9th Day of Oct of the year 2019.

The borrower/guarantor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the State Bank of India for an amount of Rs. 9,65,813/- (Nine lacs sixty five thousand eight hundred and thirteen only) and interest thereon.

1.Description of Immovable property
 All that part and parcel of the property consisting of Flat No 101, A Wing, Shree Samarth Nagar Sankul, First Floor, S No 67/10/2 and 67/8B, At Grampanchayat Kapsal, Taluka Chiplun, District Ratnagiri - 415 605 In the name of Sh Anil Anant Jawale and Smt Ashwini Anil Jawale

Date: 09/10/2019
 Place: MUMBAI
 Authorised Officer
 (State Bank of India)

PUBLIC NOTICE

ICICI Bank

ICICI Bank Limited
 Registered office: Landmark, Race Course Circle, Vadodra 390 007.
 Corporate office: ICICI Bank Towers, Bandra-Kurla Complex, Mumbai 400 051.
GOLD AUCTION CUM INVITATION NOTICE

The below mentioned borrowers have been issued notice to pay off their outstanding amount towards the facility against gold ornaments ("Facility") availed by them from ICICI Bank Limited ("ICICI Bank"). We are constrained to conduct an auction of pledged gold ornaments on Oct 22, 2019, as they have failed to repay the dues. ICICI Bank has the authority to remove account, change the auction date without any prior notice. Auction will be held online: <https://jewel-auction.procurexgroup.com> between 12:30 pm to 3:30 pm. For detailed terms and conditions, please log in given website. In case of deceased borrower, all conditions will be applicable to legal heirs.

Loan A/C No.	Customer Name	Loan A/C No.	Customer Name
154205000749	Aradhana Chaudhary Khatwariya	001505004174	Devika Rushabh Shah

Date : 12.10.2019
 Place : North Goa
 Authorised Officer
 For ICICI Bank Limited

TRENT

Corporate Identity No.: L24240MH1952PLC008951
 Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Mumbai 400 001
 Corporate Office: Trent House, C Block, Plot No. C-60, Besides Citi Bank, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 400 051
 E-mail: investor.relations@trent-lata.com; Tel: (91-22) 6700 8090 Website: www.mywestside.com

NOTICE is hereby given pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, 7th November 2019, inter alia to consider and approve the Unaudited (Standalone and Consolidated) Financial Results of the Company for the second quarter and half year ended 30th September 2019.

The intimation is available on the websites of National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and BSE Limited (www.bseindia.com) and will also be available on the Company's website at www.westside.com.

Place: Mumbai
 Date: 11th October 2019
 M. M. Suri
 Company Secretary

BRANCH / OFFICE : CHEMBUR
 Kumbur, 17th Cross, R Chemburkar Marg, Chembur, Mumbai, Maharashtra-400071
 Email: v50303@vijayabank.co.in Web: www.vijayabank.com
 Phone: 99201 12336022-25263999 Fax: 022-25263999
 Head Office : 41/12, M G Road, Bangalore - 560 001

Ref No: CHE/AGM/KSM/ /2019-20 Date: 10-10-2019 Place: Ulwe

ANNEXURE 3

POSESSION NOTICE

Whereas, The undersigned being the Authorised Officer of the Bank of Baroda under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 01-07-2019 calling upon the Borrower M/s. J P Traders & its proprietor Mr. Sajid Abdul Jaiil Ansari, Room No 32, 2nd Floor, New Aya Khan Bldg, Manland Road, Agripada, Opp Irelal Church, Farey Market, Mumbai, to repay the amount mentioned in the notice being Rs.20,63,062.00 (Rupees Twenty lakh sixty three thousand sixty two only) within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/under sub section (4) of Section 13 of the said Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 on this 10th day of October of the year 2019.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Bank of Baroda for an amount of Rs.20,63,062.00 (Rupees Twenty lakh sixty three thousand sixty two only) and interest thereon.

The borrower's attention is invited to sub-section (8) of Section 13 in respect of time available to redeem the secured assets.

Description of the Immovable Property:
 All that part and parcel of the property consisting of Flat No-301, 3rd Floor, Life Space Premier, Plot No 58, Sector 19, Ulwe, Taluka Panvel, Dist Raigad, Navi Mumbai 410206. Bounded: On the North by: Plot No 35 On the South by: b/y 11.0 mtrs wide road On the East by: Plot No 59 On the West by: Plot No 57 (Mr. K S Muradlihan Nair) Assistant General Manager Authorised Officer (Bank of Baroda)

Ref No: CHE/AGM/KSM/ /2019-20 Date: 10-10-2019 Place: Ulwe

ANNEXURE 3

POSESSION NOTICE

Surucha Mundapat Residency, Ground Floor, Near Pinto Travels, Gokhivare, Vasai (East) - 401 208. Tel: 02502464808. Email: gokhivare@unionbankofindia.com

Ref: R0WW/CRLD:15108:2019 Date: 10.05.2019 Place: Gokhivare

To MR. MURUGAN SHUNMUGAVEL, (MURUGAN TOURS & TRAVELS), Flat No. 16, Vijay Height Building, Near St. Josephs School, Fatherwadi, Vasai East, Dist. Palghar-401208.

Sir/Madam, SUB: Enforcement of Security Interest Action Notice - In connection with the credit facilities enjoyed by you with us - Classified as NPA

We have to inform you that your account no. 613806170000004 has been classified as NPA account AS ON 30.04.2019 pursuant to your default in making repayment of dues/installment/interest. As on date a sum of Rs.408803/- (Rupees Four Lakh Eight Hundred Eight Hundred Three Only) is outstanding in your account/accounts as shown below

Nature of facility	Amount Due
Term Loan(LCV)	Rs.408803/-

Total amount: Rs. 04,08,803.00 (Rupees Four Lakhs Eight Thousand Eight Hundred and Three Only)

In spite of our repeated demands you have not paid any amount towards the amount outstanding in your account/accounts/you have not discharged your liabilities.

We do hereby call upon you in terms of section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, to pay a sum of Rs.408803/- together with interest at the rate of 11.10 % p.a. with monthly rests as per the terms and conditions of loan documents executed by you and discharge your liabilities in full within 60 days from the date of receipt of this notice, failing which, we shall be constrained to enforce the following securities created by you in favour of the bank by exercising any or all of the rights given under the said Act.

DESCRIPTION OF THE SECURED ASSETS:
 1. Hyundai Xcent CRDI S Sleek Silver (Reg. No. MH48 F 4153)

I please note that if you fail to remit the dues within 60 days and if Bank exercises all its rights under this Act and if the dues are not fully satisfied with the sale proceeds of the secured assets, we shall be constrained to take appropriate legal action against you in a court of law/Debt Recovery Tribunal for recovery of the balance amount from you.

2) As per sec. 13 (13) of the Act, on receipt of this notice you are restrained from disposing of or dealing with the above securities except in the usual course of business without the consent of the Bank. Please note any violation of this section entails serious consequences.

3) Your kind attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the SARFAESI in respect of time available, to redeem the secured assets.

Yours faithfully,
 Authorised Signatory
 UNION BANK OF INDIA

MAHINDRA EPC IRRIGATION LIMITED
 (Formerly known as EPC INDUSTRIE LIMITED)
 Regd. Office : Plot No.H-109, MIDC Ambad, Nashik-422 010
 Tel: 91 253 2381081/82 Fax: 91 253 2382975
 CIN No.L25200MH1981PLC025731
 Website: www.mahindrainrrigation.com, Email: info@mahindrainrrigation.com

NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 and other relevant regulations of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the meeting of the Board of Directors of Mahindra EPC Irrigation Limited will be held on Friday, 25th October, 2019 inter-alia to consider and approve the Un-audited Financial Results of the Company for the quarter and half year ended 30th September, 2019. This intimation is also available on the following websites: www.mahindrainrrigation.com and www.bseindia.com

Place : Nashik
 Date : 12th October, 2019
 Ratnakar Navghare
 Company Secretary

Samridhhi
 A Mahindra Group Company

Before the National Company Law Tribunal Bench at Mumbai
Company Application No. 188 of 2019

In the matter of Section 66 of the Companies Act 2013 and the Rules framed thereunder and

In the matter of Reduction of Equity Share Capital of Grainger Industrial Supply India Private Limited

Grainger Industrial Supply India Private Limited - Petitioner

Notice of Registration of the Order of Reduction of Capital

Notice is hereby given that the Order of the National Company Law Tribunal, Bench at Mumbai ("NCLT") dated 13th June, 2019 confirming the reduction of the paid-up equity share capital of the above named Company from INR 96,87,39,210 (Indian Rupees Ninety Six Crores Eighty Seven Lakh Thirty Nine Thousand Two Hundred and Ten Only) divided into 9,68,73,921 (Nine Crore Sixty Eight Lakh Seventy Three Thousand Nine Hundred and Twenty One) equity shares of INR 10 each fully paid-up to INR 78,87,39,210 (Indian Rupees Seventy Eight Crores Eighty Seven Lakh Thirty Nine Thousand Two Hundred and Ten Only) divided into 7,88,73,921 (Seven Crores Eighty Eight Lakh Seventy Three Thousand Nine Hundred and Twenty One) equity shares of INR 10 each fully paid-up and the minutes approved by the Hon'ble NCLT showing, with respect to the share capital, of the above Company as altered, the several particulars required by the above Act, were registered by the Registrar of Companies, Maharashtra at Mumbai on the 20th day of September, 2019.

Dated this 10th day of October 2019

For Grainger Industrial Supply India Private Limited Sd/-
 Krishnamurthy S
 Whole Time Director
 DIN: 06380780

कॉर्पोरेशन बँक
CORPORATION BANK

Shop 5, 6A & 6B, Chandresh Heights Apts., Jesal Park, Bhayander (E), Thane 401105. Tel: 022-28165998, 28160368 Fax 281521

POSESSION NOTICE
 (For immovable property)

Whereas, The undersigned being the authorised officer of the Corporation Bank, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 03.07.2019 calling upon the borrowers M/s Bhayander Marble & Granite to repay the amount mentioned in the notice being Rs.15,68,175.98 (Rupees Fifteen Lakhs Sixty Eight Thousand One Hundred and Seventy Five and Ninety Eight paise Only) within 60 days from the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of Section 13 of Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement Act rule 2002, on this 10th day of Oct 2019.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Corporation Bank, Bhayander (East), Branch for an amount Rs.15,68,175.98 (Rupees Fifteen Lakhs Sixty Eight Thousand One Hundred and Seventy Five and Ninety Eight Paise Only) and interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immovable Property:
 Flat No. B/703, Akash Nidhi, Near Ramdev Park, Mira Road (East), Thane 401107.
 Date: 10.10.2019
 Place: Bhayander (E)
 The Authorized Officer
 Corporation Bank, Bhayandar (E) Branch.

STATE BANK OF INDIA

POSESSION NOTICE (For Immovable property)

Whereas The undersigned being the Authorised officer of the State Bank of India under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act-2002 (Ord. of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice Dt. 06.12.2018 calling upon the borrower Shri Anil Anant Jawale and Smt Ashwini Anil Jawale to repay the amount mentioned in the notice being Rs. 9,65,813/- (Rupees Nine lacs sixty five thousand eight hundred and thirteen only) +interest within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower and the guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/guarantor and the public in general that the undersigned has taken physical possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under Section 13(4) of the said Act read with Rule 8&9 of the said rules on this 9th Day of Oct of the year 2019.

The borrower/guarantor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the State Bank of India for an amount of Rs. 9,65,813/- (Nine lacs sixty five thousand eight hundred and thirteen only) and interest thereon.

1.Description of Immovable property
 All that part and parcel of the property consisting of Flat No 101, A Wing, Shree Samarth Nagar Sankul, First Floor, S No 67/10/2 and 67/8B, At Grampanchayat Kapsal, Taluka Chiplun, District Ratnagiri - 415 605 In the name of Sh Anil Anant Jawale and Smt Ashwini Anil Jawale

Date: 09/10/2019
 Place: MUMBAI
 Authorised Officer
 (State Bank of India)

PUBLIC NOTICE

ICICI Bank

ICICI Bank Limited
 Registered office: Landmark, Race Course Circle, Vadodra 390 007.
 Corporate office: ICICI Bank Towers, Bandra-Kurla Complex, Mumbai 400 051.
GOLD AUCTION CUM INVITATION NOTICE

